

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग
शासन अधिसूचना क्रमांक: वेपुर- ११२०/प्र.क्र. ९/सुधारणा-१७/सेवा-९
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक : ३० एप्रिल, २०२१

पहा: १) शासन अधिसूचना, वित्त विभाग, क्रमांक : वेपुर-२०१९/प्र.क्र.१/सेवा-९, दिनांक ३० जानेवारी, २०१९

शासन अधिसूचना

भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३०९ च्या परंतुकान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्राचे राज्यपाल, शासन अधिसूचना, वित्त विभाग, क्रमांक : वेपुर-२०१९/प्र.क्र.१/सेवा-९, दिनांक ३० जानेवारी, २०१९ अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, २०१९ सोबत जोडलेल्या अनुसूचीत पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहे :-

प्रशासकीय विभाग : गृह विभाग (१) पोलीस महासंचालक

पृष्ठ क्रमांक : १२९ अनुक्रमांक १२१ वरील नोंद खालीलप्रमाणे
वाचण्यात यावी.

अनुक्रमांक	पदनाम	विद्यमान वेतन संरचना		सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर
		वेतन बँड	ग्रेड वेतन	
१२१	पोलीस नाईक	५२००-२०२००	२४००	एस-८: २५५००-८११००
		Plus Spl.Pay रु. ४८०		Plus Spl.Pay रु. ७५०

या सुधारणेनुसार अनुज्ञेय विशेष वेतनाच्या थकबाकीची रक्कम यथास्थिती वरील नियमांतील नियम १४, शासन परिपत्रक, वित्त विभाग क्रमांक वेपुर-२०१९/प्र.क्र.८/सेवा-९ दि. २० फेब्रुवारी, २०१९, शासन परिपत्रक वित्त विभाग दि. ३० मे, २०१९ मधील तरतुदीनुसार अदा करण्यात यावी.

सदर शासन अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली असून तिचा संकेतांक २०२१०४३०११५३३१४८०५ असा आहे. ही शासन अधिसूचना डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(इंद्रजीत गोरे)

उप सचिव, वित्त विभाग

प्रति,

१. राज्यपालांचे सचिव,
२. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
३. मंत्री व राज्यमंत्री, गृह विभाग यांचे स्वीय सहायक,
४. प्रधान सचिव, गृह विभाग.
५. महालेखापाल-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई
६. महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई
७. महालेखापाल-२ (लेखा व परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर
८. महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर

९. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
१०. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
११. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
१२. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
१३. लेखा अधिकारी, वेतन पडताळणी पथक (सर्व)
१४. निवड नस्ती, वित्त विभाग (सेवा-९).